

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन शुद्धिपत्रक, क्रमांक: धोरण २०१७/प्र.क्र.६/टेक्स-५
मंत्रालय, मुंबई -४०००३२
दि. १६ मार्च, २०१८.

वाचा:- शासन निर्णय, क्रमांक: धोरण २०१७/प्र.क्र.६/टेक्स-५, दि. १५ फेब्रुवारी, २०१८.

शासन शुद्धिपत्रक-

संदर्भाधिन शासन निर्णयातील परि. ४ (४.१५) येथे Polyester / Polyester Staple Fibre (PSF)/Polyester Yarn/Partially Oriented Polyester Yarn(POY)/ Draw texturized Polyester Yarn (DTY)/Fully Drawn Polyester Yarn (FDY)/Polyester Chips याबाबीचा समावेश करण्यात येत आहे.

२. तसेच सदर शासन निर्णय, परि. ७.४ येथे “अनुदान वितरणाचा कालावधी” यामध्ये “प्रकल्पात समाविष्ट यंत्रसामुग्रीच्या एकुण क्षमतेच्या किमान ७०% क्षमतेने उत्पादन सुरु झाल्यानंतर अनुदान देण्यात येईल”. याबाबीचा समावेश करण्यात येत आहे.

३. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८०३१६११५११५३००२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दा.अं.कुलकर्णी)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा.राज्यपालांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य
३. मा. मंत्री (सर्व), यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
५. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
६. मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
७. मा.खासदार (सर्व)

८. मा.आमदार (सर्व)
९. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
१०. सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
११. संचालक, (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग संचालनालय, म.रा.नागपूर
१२. संचालक (रेशीम) रेशीम संचालनालय, म. रा. नागपूर
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१४. महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई, नागपूर
१५. संबंधित बँका-TUFS Cell
१६. निवड नस्ती (टेक्स-५)